

मला याआधीही अनेकवेळा धमक्या आल्या:पण मी त्याचा विचार करत नाही

माझे काम करत राहतो-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई (वृत्तसंस्था)

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याचा उल्लेख धमकीत करण्यात आला. याबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, 'तां अँड ऑर्डरचे सहआयुक्त आणि पोलिस आयुक्तांनी या धमकीबाबत माहिती दिली. मला अनेकवेळा अशा धमक्या आलेल्या आहेत. पण मी असल्या धमक्यांचा कधी विचार केला नाही. मी माझे काम करत राहिलो आणि आताही काम सुरू राहणार आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्ली येथे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. आजचा दिवस एनडीए आणि दिल्लीसाठी

ऐतिहासिक आहे. २७ वर्षांनंतर दिल्लीच्या तख्तावर एनडीए आणि मोदींचा भगवा झेंडा फडकला आहे. रेखा गुप्ता ही लाडकी बहीण मुख्यमंत्री झाल्या. त्यामुळे आता दिल्लीत होणारे प्रदूषण, वाहतूक कोंडी तसेच थांबलेल्या विकास असे प्रश्न मार्गी लावण्यासाठी चालना मिळेल. विकासाला चालना मिळेल. महाराष्ट्रात जस डबल इंजिन सरकार काम करत आहे, तसेच दिल्लीच्या विकाससाठीही मोदींच्या मार्गदर्शनाखाली रेखा गुप्ता चालना देतील, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. एकनाथ शिंदे यांनी मंजूरी दिलेल्या सिडकोच्या जालन्यातील खरपुडी प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आले आहेत. यावरही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

प्रतिक्रिया दिली. आम्ही सुरू केलेले प्रकल्प लोकहिताचे आहेत. या संदर्भात मी माहिती घेतो, असे ते म्हणाले.पुढे बोलताना त्यांनी महायुतीतील कोल्ड वॉरही भाष्य केले. ते म्हणाले, सीएम वॉर रममध्ये आपण मोठे प्रकल्प मॉनिटर करतो. एखाद्या प्रकल्पाला कुठे अडचण आहे का? याबाबत त्या वॉरमध्ये माहिती घेतली जाते. परंतु आम्ही जो सुरू केलाय, तो समन्वय कक्ष आहे. शिवसेनेकडे असणाऱ्या खात्यांचा आढावा घेण्याची त्या समन्वय कक्षाची जबाबदारी आहे. त्यामुळे कामाचे किंवा यंत्रणेचे कुठलेही इल्लिकेशन नाही. समांतर यंत्रणा देखील नाही, असे स्पष्टीकरण दिले. महायुती सरकारमध्ये कुठलेही कोल्ड वॉर किंवा हॉट वॉर नाही. महाराष्ट्राला विकासाकडे नेण्याचा

आमचा अजेंडा आहे. आम्ही एक टीम म्हणून काम करतोय आणि पुढे जातोय, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.मी गडचिरोलीचा पालकमंत्री असताना अनेक जहाल नक्षलवाद्यांचा पोलिसांनी बिमोड केला. अनेक मोठे नक्षलवादी मारले गेले. माझ्या पालकमंत्री पदाच्या कारकीर्दीत गडचिरोलीत सर्वात आधी सुरजागडचा प्रकल्प सुरू करण्यात आला. आता तिथे मोठ्या प्रमाणात स्टील इंडस्ट्री येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस देखील स्वतः लक्ष घालत आहेत. अनेक एमओयू झालेले आहेत. त्यामुळे गडचिरोली आता नक्षलमुक्त जिल्हा होईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच विकासाच्या मुख्य प्रवाहात गडचिरोली जिल्हा येईल, असेही ते म्हणाले.



श्रीगोंदयात जनावरेही खाणार नाहीत असे रेशनचे धान्य

श्रीगोंदा । गणेश गाडेकर

श्रीगोंदा तालुक्यात सध्या जनावरेही खाणार नाहीत असे धान्य गरीब जनतेस रेशन दुकानात मिळत आहे.सविस्तर वृत्त असे कि श्रीगोंदा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानात गरीब जनतेस सरकार तर्फे मोफत धान्य देण्यात येते परंतु या धान्याची गुणवत्ता इतकी खराब असून जनावरेही खाणार नाहीत अशी आहे या धान्यात जाळ्या, किडे, कचरा, भुगा, इतर प्रकारची घाण या मध्ये आढळून येते परंतु प्रशासन याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. ज्या गरिबांना दोनवेळेचे जेवण व्यवस्थित मिळावे अशी अपेक्षा असताना प्रशासन नक्की काय काम करते या कडे प्रश्न चिन्ह उपस्थित होत असून रेशन दुकानात अश्या



गुणवत्ता हिन धान्याची निवड कोण करते व का याची चौकशी करून गरिबांच्या अन्नावर कोण डझा मारत आहे याचा तपास करून दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी सर्व सामान्य जनतेतून होत आहे .

शिवाजी सारखे संस्कार आपल्या पाल्यावर घडवणारी जिजाऊ ही काळाची गरज आहे-बाळासाहेब पांडे

नांदेड । हनुमंत चंदनकर

जिजाऊ च्या संस्कारा मुळे शिवाजी घडले या साठी या युगात जिजाऊ सारखे संस्कार आपल्या मुलावर घडवून प्रत्येकानी शिवाजी या नावाच्या उलट्या अर्थ प्रमाणे जीवाशी सर्वांवर प्रेम करून स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवाजी घडवण्याची आज वेळ आली आहे या साठी माता पालक यांनी विवेक बुद्धीने विचार करावा या साठी शिवाजी सारखे संस्कार आपल्या पाल्यावर घडवणारी जिजाऊ निर्माण होणे काळाची गरज आहे.असे विचार ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन



करताना काढले. स्वामी रामानंद तीर्थ चौक जुना मोढा नायगांव बाजार येथे १९फेब्रुवारी रोजी रात्री छत्रपती शिवाजी

ही जयंती साजरी करण्यात आली परमेश्वर सुकने मारोती कचुरवार,लक्ष्मणराव कागदेवाड ,दिगंबरखांडेरे, गजान न तमलुरे,तिरुपती परतवाड ,जीवन देमेश्वर संदीप शिर्के ,लक्ष्मण पवार,संतोष तमलुरे,संजय आरगुलवार,संजय गुजलवार,बालाजी कदम धोते मामा ,शैलेश देवशेटवार, लताबाई कागदेवाड ,मिरा कचुरवार ,ललिता तमलुरे सुंदर बाई शिर्के, संगेवार बाई या सह वार्डतील नागरिक व माता भगिनी लहान बालके तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे उपस्थित होते.

हाफिज़ नदीम सिद्दीकी व काझी समीर यांच्या उपस्थितीत मुतवल्ली वर्कशॉपचे आयोजन

जालना । असलम कुरेशी

राज्यातील मुतवल्ली व इनामदारांच्या समस्या सोडविण्यासाठी जमीअत उलेमा-ए-हिंदचे राज्याध्यक्ष हाफिज़ नदीम सिद्दीकी यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे चेअरमन काझी समीर यांच्या प्रमुख उपस्थितीत जुना जालना येथील कचहरी रोडवरील उर्दू हायस्कूलमध्ये रविवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२: ३० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत मराठवाडा स्तरावरील एक दिवसीय मुतवल्ली वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी मराठवाड्यातील मुतवल्ली व इनामदार यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ऑल इंडिया मुतवल्ली, इनामदार ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष काझी अमजद फारुकी मकदूम मोहियोद्दीन व राष्ट्रीय सचिव सिद्दीकी अब्दुल अजीम मनसबदार यांनी केले आहे.



याशिवाय जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर, घनसावंगीचे आमदार हिकमत दादा उद्गण, महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (उ.ए.ज.) सय्यद जुनेद, महाराष्ट्र राज्य काझी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष काझी मुहम्मद शफी, उच्च न्यायालयाचे एडवोकेटएस.एस. काझी, वक्फ ट्रिब्युनल कोर्टाचे एडवोकेट निसार अहमद खान आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. जुना जालना येथील कचहरी रोडवरील उर्दू हायस्कूलमध्ये रविवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२:३० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत चालणाऱ्या या एक दिवसीय वर्कशॉपमध्ये मराठवाड्यातील मुतवल्ली व इनामदार यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ऑल ऑल इंडिया मुतवल्ली, इनामदार ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष काझी अमजद फारुकी मकदूम मोहियोद्दीन, राष्ट्रीय सचिव सिद्दीकी अब्दुल अजीम मनसबदार, उपाध्यक्ष इम्रान शाह यांच्यासह सय्यद मुजाहेद हाशमी, आसेफोद्दीन खतीब आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

जालना । असलम कुरेशी

राष्ट्रीय क्षयरोग दूरिकरण कार्यक्रमांतर्गत केंद्रीय क्षयरोग विभाग, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या सन २०२५ अखेर देशातून क्षयरोगाचे दूरिकरण करण्याचे ध्येय लक्षात घेऊन राष्ट्रीय क्षयरोग दूरिकरण कार्यक्रमाबाबत समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी व या कार्यक्रमात लोकसहभाग वाढविण्यासाठी दिनांक १७ ते २३ फेब्रुवारी २०२५ पर्यंत जिल्ह्यात 'निक्षय आठवडा' राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्हयामध्ये क्षयरोगाविषयी जनजागृती होण्याच्या उद्देशाने जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमांमध्ये परिचर्या महाविद्यालय, जालना येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सहभाग घेतला. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी जिल्हा रुग्णालय

येथील बाह्यरुग्ण विभागात रांगोळी व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विद्यार्थीनी क्षयरोग लक्षणे, औषधोपचार व क्षयरुग्णांना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांचे देखावे रांगोळी व पोस्टरच्या माध्यमातून साकारण्यात गेले.

या स्पर्धेस जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजेंद्र पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जी.एम. कुडलीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजेंद्र गाडेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शितल सोनी, वैद्यकीय अधिकारी डॉ.बेबीसरोज घोलप, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गजानन मस्के, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश काकड व डॉ. परशुराम नागदवाड यांनी भेट देऊन स्पर्धेत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या रांगोळी व पोस्टर स्पर्धेचे परीक्षण करून प्रथम, द्वितीय, तृतीय व प्रोत्साहनपर क्रमांक काढले.

यावेळी अधिसेविका सावित्री गायकवाड, परिचर्या महाविद्यालय प्राचार्य पार्वती लोडते, पाठचनिर्देशक सचिन कोटकर, गजानन काळे यांनी विद्यार्थींना मार्गदर्शन करून सदरील स्पर्धेत सहभाग घेण्याकरीता प्रोत्साहीत केले. स्पर्धेत भाग घेऊन प्रथम, द्वितीय, तृतीय व प्रोत्साहनपर क्रमांक मिळविलेल्यांची माहिती गुगलफॉर्मव्दारे अपलोड करून राज्यस्तरावर पाठविण्यात आली आहे. तसेच सदर स्पर्धेचे राज्यस्तरावरून अवलोकन होऊन स्पर्धेत पात्र ठरलेल्यांना विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर पारितोषिक देण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जी.जी.लोखंडे, एस.एस.खंडागळे, गजानन काळे, डी.एस.जावळे, निलेश चव्हाण, कपिल कोकरे, ज्ञानेश्वर खटाणे यांनी परिश्रम घेतले. असेही जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

आनंदगाव येथील शिव स्मारकास खा सोनवणे,आ.मुंदडा यांच्याकडून वंदन



केज । प्रतिनिधी

आनंदगाव येथे छत्रपती शिवरायांचा शिवस्मारक अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलेला आहे. बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आनंदगाव येथे भेट देऊन छत्रपतींच्या शिवस्मारकास वंदन केले. सुशोभीकरणासाठी लागणारी मदतही आपण करू असा शब्द त्यांनी

दिला. सोमवार रोजी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी आनंदगाव येथे भेट देऊन शिवस्मारकास वंदन केले. गाव समृद्धीसाठी सर्वोत्तरी मदत करण्यात येईल असे मत आमदार मुंदडा यांनी व्यक्त केले. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

दमानिया यांनी केलेले दावे संपूर्णपणे चुकीचे

मुंबई (वृत्तसंस्था)

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले होते. बॅटरी ऑपरेटिंग स्प्रे पंप आणि सोलार लाईट टॅप संदर्भात घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. यावर मंत्री धनंजय मुंडे यांनी टुट करत प्रत्युत्तर दिले असून अंजली दमानिया यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.धनंजय मुंडे म्हणाले, बॅटरी ऑपरेटिंग स्प्रे पंप आणि सोलार लाईट टॅप यांचा पुरवठा करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयावर अंजली दमानिया यांनी केलेले दावे हे संपूर्णपणे चुकीचे, खोटे व केवळ माझी बदनामी करण्याच्या हेतूने प्रेरित आहेत, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, मुख्य सचिव तथा मंत्रिमंडळ सचिव श्रीमती सुजाता सोनिक यांनी दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयांची मान्यता झाल्यानंतर दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीचे इतिवृत्त निर्गमित केलेले आहे.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन



जालना । असलम कुरेशी

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर

यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील संतोष पाखरे, विष्णू जायभाये, पुष्पा डाडगे, ज्ञानोबा पांचाळ, मधूकर खांडेभराड यांची उपस्थिती होती.

संपादकीय..

डायरी लिहायचीय!



मेल आले... पत्र लिहिणं बंद झालं. मोबाइल आले... भेटीगाठी बंद झाल्या. कम्प्युटर आले... लिहिणंच बंद झालं. तंत्रज्ञानानं अशी एक एक करत वर्षानुवर्षे आपल्याशी एकजीव झालेल्या सवयी, साधनं मोडीत काढली. त्यातलीच एक म्हणजे डायरी लिहिणं. डायरी लिहिणं म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे. ज्याने लिहिली त्यालाच तो माहीत. जावे त्यांच्या वंशा... असा तो अनुभव आहे. डायरी लिहिताना तुम्ही तुमचा दिवस..., तुमच्या भावना आणि तुम्ही अनुभवत असलेल्या गोष्टींबद्दल सर्व काही लिहीत असता. हे लिखाण आनंदी बनवतं. खासगी गोष्टी तुम्ही डायरीबद्द करीत असता.आजच्या पेपरलेस आणि पेनलेस जगात या डायरीचं स्थान उरणार तरी कुद्दून? अनेकांना ती अजूनही लिहाविशी वाटत असेल पण जमणार कसं, हा त्यांच्यापुढे प्रश्न असतो. मात्र, ज्या तंत्रज्ञानानं हे सगळं तुमच्याकडून हिरावून घेतलं आहे, त्यानंच ते अधिक आकर्षक पद्धतीनं तुमच्यापुढं मांडलं आहे. आता डायरी लिहिणं अगदी सोपं झालं आहे. आणि नुसतीच नीरस डायरी होणार नाही तर तिला फोटो, व्हॉइस रेकॉर्ड, तुमचं लोकेशन आदींची जोडही देता येणार आहे.डायरी लिहायची असल्यास उचला तुमचा फोन आणि पटकन एक प निवडा. तुम्ही आयफोन वापरत असाल तर ‘जर्नल’ नावाचे एक प आहे. आणि तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल, तर तुम्ही ‘गुगल कीप’ नावाचे प डाऊनलोड करू शकता. एव्हाना तुम्ही प डाऊनलोड केलं असेलच. त्यामुळे आता थांबण्याची गरज नाही. थेट प उघडा आणि नवीन एंट्री सुरू करून डायरी लिहायला सुरुवात करा. इथं लिहिण्यासाठी बरेच पर्याय आहेत. टायपिंग करून लिहायला आवडत असेल, तर टाइप करू शकता किंवा टाइप करणं कठीण वाटत असेल... कंटाळवाणं वाटत असेल, तर तुम्ही बोलू शकता. प तुम्ही बोललेले शब्द अक्षरबद्ध करेल. इथं तुम्ही तुमच्या भावना शब्दबद्ध करताना त्याला द्रुकश्राव्य जोडही देऊ शकता. म्हणजे, तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला गेला आहात... तिथं छान छान फोटो, व्हिडीओ काढले आहेत... तिथल्या पशुपक्ष्यांचे... काही असेच मनाला भावलेले आवाज टिपले आहेत... कोणकोणत्या ठिकाणी फिरलो त्याची लोकेशन्स... हे सगळं तुम्ही जसंच्या तसं इथं जोडू शकता. भविष्यात कधी ही डायरी वाचनात आली, तर जसाच्या तसा तो सर्व चित्रपट तुमच्यासमोर उभा राहू शकेल. आहे की नाही मज्जा! माझ्यासारखी काही आळशी, विसरभोळी माणसंही असतात. त्यांना डायरी लिहावीशी तर वाटते, पण कंटाळा तरी आलेला असतो नाही, तर लिहायचंच विसरून जायला होतं. त्यावरही या डिजिटल डायरीमध्ये उपाय आहे. ‘जर्नल’ प तुम्हाला नियमित लिहिण्याची आठवण करून देऊ शकते. हे प वापरणं एकदम सोपं आहे. जर्नल प पहिल्यांदाच उघडल्यानंतर सुरुवातीला काही सेटिंग्ज कराव्या लागतील. त्यानंतर लिखाणाला सुरुवात करण्यासाठी ‘+’ चिन्हावर टॅप करा. ते केल्यानंतर एक विंडो सुरू होईल. तिथं तुम्हाला तुमच्या लेखनाला शीर्षक देता येईल. चांगलं शीर्षक सुचत नसेल तर सुरुवातीला काहीबाही ताल्पुरतं द्या. लिखाण पूर्ण झालं आणि नंतर एखादं छानसं शीर्षक सुचलं, तर आधीचं बदलून नवीन देऊ शकता. शीर्षक दिल्यानंतर तुमच्या लेखनकामादीला सुरुवात करू शकता. टाइप करताना आपलं लेखन सुंदर दिसावं, यासाठी विविध पर्याय दिलेले आहेत. तिथं तुम्ही चित्र जोडू शकता. हवा असलेला भाग ठळक करू शकता. आनंदी... उदासवाण्या... भावना असतील तर तसे इमोजी टाकू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तुमची डायरी दुसऱ्या कोणीही वाचू नये पाहू नये यासाठी ‘जर्नल’ला पासवर्ड लावू शकता किंवा ते अनलॉक करण्यासाठी फेस आयडी वापरू शकता. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, तुम्ही तुमच्या मातृभाषेत लिहू शकता.‘गुगल कीप’ने काय दिले आहे तेही पाहून घेऊ. प्ले स्टोअरमधून गुगल कीप डाउनलोड करा आणि ते सुरू करा. इथेही डायरीचं पान उघडण्यसाठी ‘+’ हे चिन्ह दिलेलं आहे. त्यावर टॅप करा. तुमच्यासमोर डायरीचं पान उघडेल. आता तुम्ही लिहायला म्हजेच टाइप करायला सुरुवात करू शकता. टायपिंगचा कंटाळा असेल, तर बोलण्याची सोय आहेच. ‘जर्नल’प्रमाणेच गुगल कीपमध्येही छायाचित्रं, व्हॉइस रेकॉर्डिंग जोडू शकता. याव्यतिरिक्त तुम्हाला अधिक वैशिष्ट्ये हवी असतील, तर डे वन, डायरीयम, जर्नी, एव्हरनोट, मोमेंट्ससारखी इतर ऑपही आहेत. ‘डे वन’मध्ये हवामान ट्रॅकिंग आणि टेम्पलेट्ससारखी अतिरिक्त वैशिष्ट्यं आहेत. डायरीयम (विंडोज आणि अँड्रॉइड) हे गुगल क्लॅंॅॅॅॅॅॅंडरशी लिंक करता येतं आणि तुम्हाला दररोज लिहिण्याची सुविधा देतं. ‘जर्नी’मध्ये तुम्हाला तुमचे विचार, भावना आणि अनुभव रेकॉर्ड करता येतात. एव्हरनोट हे एक नोट-टॅकिंग प आहे.या पद्धारे अनेक डिव्हाइसवरील माहिती नोंदवून घेता येते, तिचं व्यवस्थापन आणि संग्रह करता येतो. इथंही तुम्हाला टायपिंग, ऑडिओ रेकॉर्डिंग, फोटो आणि वेब क्लिपिंगसह विविध सुविधा उपलब्ध आहेत. त्याचवेळी एव्हरनोट टॅगिंग, सर्चिंग आणि ऑर्गनायझेशन टूल्सही देते. यामुळं विशिष्ट नोट्स शोधणं सोपं होतं. याव्यतिरिक्त, एव्हरनोटमध्ये एक वेब ब्राउझर एक्सटेंशन आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या खात्यात थेट लेख आणि वेब पेज सेव्ह करता येतात. मोमेंट्स म्हणजे आपल्या आयुष्यातील अत्यंत हळवे क्षण. जे आपण हृदयाच्या कप्प्यात निगुतीनं सांभाळून ठेवलेले असतात. या ऑपच्या पाठीमागं हीच भावना आहे. इथं तुमच्या आयुष्यातील संस्मरणीय किंवा उल्लेखनीय प्रसंगांचं जतन तुम्ही करू शकता.नियमित डायरी लिहिण्याचे वैयक्तिक विकास, मानसिक समाधान आणि कार्यक्षमता वाढीसह अनेक फायदे आहेत. आपली मानसिक स्पष्टता आणि व्यवस्थापन कौशल्य सुधारते. म्हणजे तुम्हाला तुमचे विचार आणि कल्पना व्यवस्थित मांडण्यास मदत होते. दैनंदिन घटनांवर चिंतन करण्याचा मार्ग मिळतो. आपल्या नुट्टी तपासून पाहता येतात. डायरी लिहिणं हे स्वअभिव्यक्तीचं एक रूप आहे. त्यामुळं तुमचे ताण आणि चिंता कमी होते. भूतकाळातील निर्णयांचे पुनरावलोकन करून ते निर्णय तपासून घेता येतात आणि भविष्यातील निर्णय घेण्याची क्षमता वाढते. सर्वात म्हणजे, स्मरणशक्ती आणि सर्जनशीलता वाढते. समर्थानीही सांगून ठेवले आहे, दिसामाजी काहीतरी ते लिहित जावे... या न्यायानं नियमित लिहिल्यानं अनुभवांची साठवण आणि धारणा वाढते. आपल्याला अंतर्मुख होता येतं. लेखन आणि संवाद कौशल्य सुधारते. विचार अधिक स्पष्ट आणि संक्षिप्तपणे व्यक्त करण्यास मदत करते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, भविष्यात तुम्ही कोणीतरी महान व्यक्ती झालात, तर ही डायरी तुमचा जीवनातला संघर्ष जगासमोर ठेवते. ती इतरांचा प्रेरणास्रोत बनते.

कामांच्या तासांचा चक्रव्यूह

ऑफिसमधून परतायला अभिषेकला रोजच्याप्रमाणे उशीर झाला. रात्रीच्या जेवणानंतर आंबलेल्या शरीराने तो सोफ्यावर बसून टीव्हीचे चॅनल्स बदलत राहिला. कर्मचाऱ्यांनी आठवड्यात किती तास काम करायला पाहिजे, यावर एका चॅनेलवर तावातवाने चर्चा चालू होती. कोणी आठवड्याहिल्या ४० तासांवर हट्टून बसले, तर काहींनी ते वाढवत १०० पर्यंत नेले. ते बघून अभिषेकला त्रासल्यासारखेच झाले. ‘काय उपयोग असल्या चर्चेचा? आमच्या बॉसला दाखवा हा एपिसोड...’ त्याच्या मनात विचार आले. त्याने मुलाच्या खोलीकडे पाहिले. दिवा अजूनही जळताना दिसला म्हणून काळजीपोटी तो आत डोकावला. मुलगा स्टडी टेबलवर लॅपटॉपमध्ये मान घुसून बसलेला होता. ‘अरे, आता खूप झाला अभ्यास. संध्याकाळपासून बसलायस. दमला असशील. झोप आता...’ अभिषेक काळजीच्या स्वरात म्हणाला. ‘नाही हो बाबा. हा तर माझा आवडीचा विषय. त्यामुळे संध्याकाळपासून बसलो तरी मी फ्रेश आहे. तुम्ही झोपा. मला थोडा वेळ लागेल.’ त्यावर मुलाला ‘गुडनाईट’ करून अभिषेक बिछान्यावर आडवा झाला. थकवा जाणवत असला तरी त्याला झोप काही लागेना. इतका वेळ अभ्यास करूनही आपला मुलगा एवढा फ्रेश कसा, याचा त्याला उलगडा होईना.कर्मचाऱ्यांनी आठवड्याचे किती तास काम करावे, याच्यावर सध्या जोरदार चर्चा चालू आहे. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या मते प्रत्येक तरुण कर्मचाऱ्याने आठवड्यातून किमान ७० तास काम केले पाहिजे. आपल्या देशाला... भारताला जागतिक स्पर्धेसाठी तयार व्हायचे असेल तर तरुणांच्या परिश्रमाला पर्याय नाही, असे त्यांचे म्हणणे. टेस्ला कंपनीचे संस्थापक एलन मस्क यांच्यामते आठवड्यातून ८० ते १०० तास काम केल्याशिवाय तुम्ही जग बदलू शकणार नाही. चीनमधील अलीबाबा या बलाढ्य ई-कॉमर्स कंपनीचे संस्थापक जॅक मा यांचा ९९६ असा फॉर्म्युला आहे. ९९६चा अर्थ म्हणजे सकाळी नऊ ते रात्री नऊ असे बारा तास, आठवड्यातील सहा दिवस काम करणे. याव्यतिरिक्त रतन टाटा, मुकेश अंबानी, सुंदर पिचाई, अमिताभ बच्चन आदींनी, उमेदवारीच्या काळात खडतर परिश्रम केल्याशिवाय यशाची खात्री देता येत नाही, हे वेळोवेळी बोलून दाखवले आहे. याउलट मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला, मॅरीको कंपनीचे हर्ष मारीवाला, फेसबुकच्या शेरिल सॅण्डबर्ग यांनी, ऑफिसच्या कामाबरोबरच स्वतःचे व कुटुंबाचे स्वास्थ्य यालाही महत्त्व देण्याची गरज बोलून दाखवली आहे. मग आता आठवड्यातील कामाचे तास कसे ठरवायचे?कामाचा व श्रमाचा कर्मचाऱ्यांवर कसा व किती परिणाम होतो, यावर बरेच संशोधन झाले आहे. या परिणामांना आर्थिक, शारीरिक व मानसिक पैलू आहेत. आर्थिक आघाडीवर कार्यक्षमता मोजण्याचा मुख्य घटक म्हणजे उत्पादकता. एका अभ्यासानुसार असे आढळून आले, की आठवड्यात ४० तासांपर्यंत काम करणारे कर्मचारी



सर्वात जास्त कार्यक्षम असतात. ४० ते ५० तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची एकूण कार्यक्षमता वाढत असली तरीही प्रति तास उत्पादकता कमी होत जाते. ५५ तासांनंतर कार्यक्षमता घटू लागते व ७० तासांनंतर कार्यक्षमता ५५ तासांइतकीच राहते. सतत काम केल्यावर हा अनुभव आपल्यालाही येतोच. एका यांत्रिक बधिर अवस्थेत आपण काम करत राहतो, परंतु त्यातून फारसे काही फलदायी निष्पन्न होत नसते. सतत, दिवस-रात्र गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरची पण अशीच अवस्था होते. काही देशांमध्ये चार दिवसाचा कामाचा आठवडा या प्रारूपाचे प्रयोग केले गेले. या प्रयोगात कर्मचाऱ्यांची कामगिरी प्रचंड वाढली, मानसिक स्वास्थ्य सुधारले, नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण ३९ टक्क्यांनी घटले.शरीरशास्त्रानुसार, औदिक केल्याने शरीरावर दुष्परिणाम जाणवू लागतात. बैद्धिक क्षमता, प्रश्न सोडवण्याची क्षमता, सर्जनशीलता अशा अनेक गोष्टींवर त्याचा विपरीत परिणाम होतो. अतिरिक्त कामामुळे येणारा ताण शरीरासाठी अत्यंत घातक असतो. त्याचा फुफ्फुसे, किडनी, त्वचा, मेंदू, रक्ताभिसरण, हृदय, रोगप्रतिकारशक्ती व मधुमेह या सर्वांवर आघात होतो.मात्र, काही जणांच्या बाबतीत अतिश्रमाचा ताण येत नाही. तो कशामुळे? डॅनियल पिंग यांचे ‘ड्राईव्ह’ नावाचे प्रसिद्ध पुस्तक आहे. त्यात लेखकाने आपल्याला काम करताना प्रेरित ठेवणाऱ्या तीन घटकांचा उल्लेख केला. काम कसे आणि केव्हा करायचे याबाबतचे स्वातंत्र्य, एखाद्या कौशल्यावर प्रभुत्व आणि काम करण्यामागचा उद्देश. हे तीन घटक काम करताना आढळले नाहीत तर कर्मचाऱ्याला कामाचा ताण वाटू लागतो. छोट्या छोट्या गोष्टीत टीमची हजेरी घेणारा बॉस, कर्मचाऱ्यांच्या वेळेचा आदर न करता रविवारी सुट्टीच्या रात्री कामाचे ई-मेल पाठवणारे वरिष्ठ हे कर्मचाऱ्यांच्या स्वातंत्र्यात लुडबुड करत असतात. त्यामुळे ताण वाढतो. काम करताना नवीन शिकण्याची, कौशल्य वाढवण्याची संधी मिळत नसेल तर कर्मचाऱ्याला ते काम कंटाळवाणे वाटू लागते. काम करण्यामागील उद्देश समजला तर कर्मचाऱ्यांना त्यातून काय योगदान अपेक्षित आहे, याचा अंदाज येतो. करोनाकाळात अनेक डॉक्टर व परिचारिकांनी

रुग्णालयांत अहोरात्र काम केले. करोनाचा रुग्ण बरा होऊन घरी जाताना त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान कामाचे चीज करणारे होते. अशा उदाहरणातून कामाचा उद्देश व प्रत्यक्ष काम यामधील संबंध स्पष्ट होत होतो. याचा अर्थ आपल्याला येणारा ताण काम जास्त तास काम केल्याने येत नाही तर कामाच्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीमुळे येतो. बॉस किंवा कंपनी तुम्हाला सतत जास्त वेळ काम करण्यास सांगत असतील तर त्यातून मला काय मिळणार आहे हे एकदा ताडून बघा. पुढे करिअरचे चांगले पर्याय, नवीन गोष्टी शिकण्याची संधी, पगारवृद्धी अशा कारणांसाठी तुम्ही कामासाठी अधिक वेळ देऊ शकता. आयआयटी, आयआयएमसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये विद्यार्थी दिवसरात्र झटून अभ्यास करतात; कारण त्या श्रमाचा मोबदला त्यांना पुढे आयुष्यभर करिअरमध्ये मिळणार असतो.सायमन सिनेक म्हणतात, ‘ज्या गोष्टीची आपल्याला पर्वा नसते त्यासाठी कठोर परिश्रम करणे याला तणाव म्हणतात. आपल्या आवडत्या गोष्टीसाठी कठोर परिश्रम करणे याला आवड म्हणतात.’ आपले आयुष्याचे ध्येय, काम आणि ताण या सर्वांचा आपल्या व्यक्तिमत्त्वाशी जवळचा संबंध असतो. काही जणांना सलग खूप वेळ काम करता येते. तर काहींना त्यामुळे थकवा जाणवतो. काहींची आयुष्यात यशस्वी करिअरची महत्त्वाकांक्षा असते. तर काहींना आपले कुटुंब व स्वास्थ्य जास्त जपायचे असते. या सर्वांचा सारासार विचार करून स्वतःच्या कामाची मांडणी व नियोजन करावे.कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम हे आवश्यक असतात. त्यासाठी प्रत्येक आठवड्याचे तास मोजत बसायची गरज नाही. महिनाअखेरीचे अकाउंटचे काम, धंद्याच्या सीझनमध्ये सेल्सचे काम, स्टार्टअप यशस्वी करायचे श्रम हे तर करावेच लागतात. मात्र, त्यांना एका ठरावीक कालावधीत करणे संयुक्तिक ठरते. कंपनीसाठी आठवड्याचे ४० तास काम करताना प्रत्येकाने स्वतःसाठी स्वतःच्या करिअर, शिक्षण, आवडीसाठी ३० तास राखून ठेवणे महत्त्वाचे असते. त्यातूनच आपल्याला आयुष्यात पुढे जाण्याचे इंधन मिळत राहते. कामाच्या तासांचा चक्रव्यूह तास मोजत न बसता तणावमुक्तीच्या उपायांनी भेदायचा असतो, हे लक्षात घ्यायला हवे.

कर’माफी’चे साक्षीदार

अर्थसंकल्प येणार, येणार म्हणता म्हणता तो येऊन एक आठवडा उलटून गेला. समाजातील सर्वच घटकांनी आपापल्या परीने त्याचे विश्लेषण केले. या वर्षीच्या अर्थसंकल्पात घडलेली सर्वांत ठळक कुठली गोष्ट असेल तर ती सर्वसामान्यांना मिळालेली आयकराच्या बोजातील भरघोस सूट! भारतामधील दहातल्या नऊ करदात्यांना आता आयकर भरवा लागणार नाही. साहजिकच कोट्यवधी भारतीय त्यामुळे सुखावून गेलेले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या कर वजावटीचा सरकारच्या तिजोरीवरील भार एक लाख कोटी रुपये होईल, असे सांगितले. त्यामुळे आता जनतेच्या हातात खर्चायला किंवा बचतीसाठी जास्त पैसे राहतील आणि त्यामुळे देशांतर्गत क्रयशक्तीला चालना मिळेल, या अनुषंगाने भरपूर लिहिलं गेलं आहे. आणि ते एका अर्थी बरोबरदेखील आहे. मात्र ‘रैवडी संस्कृती’ च्या विरोधात कंठशोष करणाऱ्या राज्यकर्त्यांनीच लक्ष्मी देवीचं नाव घेत अशा प्रकारे थेट करातून जवळजवळ ९० टक्के जनतेला सूट द्यावी आणि कर न भरणारा मोठा वर्ग कक्षेबाहेरच ठेवावा, हा एक मोठा विरोधाभास आहे.भविष्यातील विकसित भारताची स्वप्न बघणाऱ्यांनी सध्या विकसित असलेल्या देशांच्या तुलनेत आपण कुठं मागे आहोत, ते पाहून प्रगतीचं दीर्घकालीन धोरण आखणं अपेक्षित आहे. त्यानुसार देशवासीयांच्या मानसिकतेत सुयोग्य बदल घडवणं हे देखील आवश्यक आहे. त्यात भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत तुटपुंजे करसंकलन आणि त्यामुळे पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीतील कमतरता ही स्वातंत्र्योत्तर काळातील एक जुनी समस्या आहे. प्रगत देशांमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या सुमारे २५ टक्के इतके सरकारचे कररूपाने उत्पन्न असते, तर भारतात तोच आकडा १२ टक्के इतका कमी आहे. साहाजिकच तेथील सरकारे ज्या उत्कृष्ट पायाभूत सुविधा किंवा सेवा जनतेला देऊ शकतात, तसे भारतात होऊ शकत नाही. भारताच्या कमी करसंकलनाची कारणे – मोठ्या प्रमाणात रोखीने होणारे व्यवहार, समाजमानात खोलवर रुजलेली करबुडवेगिरीची सवय आणि सरकारी याविषयीची उदासीनता, ही सर्वश्रुत आहेत.सन २०१४ पासून याच सरकारने अनेक धोरणात्मक सुधारणांमधून यात बदल घडवायला सुरुवात केली होती. त्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजी, रॉकेल इत्यादींवरील अनुदानं हळूहळू काढून टाकणं असो; किंवा जीएसटी, डिजिटल पेमेंट्स, जनधन योजना, नोटबंदी इत्यादींच्या माध्यमातून करचुकवेगिरीला आळा कसा बसेल, करसंकलनाचा पाया कसा व्यापक होईल, किंवा सामान्य जनता कर भरण्यासाठी प्रवृत्त कशी होईल, यासाठी केलेले प्रयत्न असोत. त्यामुळे २०१३ –१४ मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या ४० टक्क्यांच्या आसपास असलेलं करसंकलन वाढून २०२४-२५ मध्ये १२ टक्क्यांपर्यंत पोहोचलं.मात्र तरीही रोखीचे उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर चालूच आहेत. उदाहरणच सांगायचं तर तामिळनाडूतील एका पाणीपुरीवाल्याला क्यूआर कोडमार्फत ४० लाखाचं उत्पन्न झाल्यामुळे त्याला जीएसटी रजिस्ट्रेशनसाठी देण्यात आलेली नोटीस नुकतीच सोशल मीडियावर पसरली होती. ज्याचं ग्राहकांच्या मोबाइलद्वारे ४० लाखाचं उत्पन्न झालं, त्याचं रोखीललं उत्पन्न किती लाखांत अथवा कोटींत असेल, याचा आपण केवळ अंदाजच बांधू शकतो. मुंबईतील काही निवडक वडापाव विक्रेते महिन्याला दीडदोन लाखांचा नफा सहज कमावत असतील, हे सगळेच जाणतात. डिजिटल पेमेंटमध्ये जगात अग्रेसर असणाऱ्या आपल्या देशात असे रोखीच्या व्यवहारानून ‘कोटीच्या कोटी



उड्डणे’ वेणारे असंख्य व्यावसायिक कानाकोपऱ्यांत पसरलेले आहेत. तसेच प्रश्नांवर किंवा अवैध धंद्यांमधूनदेखील सतत रोखीने उलाढाली होतच असतात. यांची खरी आकडेवारी कधीच कळू शकत नाही.पीपल रिसर्च ऑन इंडियाज कंझुमर इकॉनॉमी म्हणजेच प्राईस या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार वार्षिक उत्पन्न रुपये ५ लाख ते ३० लाख असलेल्या मध्यमवर्गीय भारतीयांची संख्या सुमारे ४३.२ कोटी एवढी मोठी आहे, ज्यातील किमान ९.८ कोटी व्यक्तींचं उत्पन्न हे करपात्र आहे. मात्र, प्राप्तिकर परताव्यांची सरकारी आकडेवारी जर आपण बघितली तर त्यात या उत्पन्न गटातील अवघ्या १.५ कोटी व्यक्ती परतावा भरतात असं दिसतं. याचाच अर्थ वार्षिक ५ ते ३० लाख रुपये उत्पन्न असलेले सुमारे ८.३ कोटी लोक कर तर सोडूनच द्या, साधा परतावादेखील भरत नाहीत. या करदात्यांनी योग्य कर खरंच भरला, तर सरकारी तिजोरीत दर वर्षी ७.८ लाख कोटी रुपये जमा होतील, असा अंदाज आहे. असा करबुडव्यांना पकडण्यासाठी किंवा रोखीच्या व्यवहारांना चाप लावण्यासाठी आणि करसंकलनाचा पाया अधिक भक्कम कसा होईल यासाठी प्रयत्न करण्याऐवजी एकदम ९० टक्के करदात्यांना सरसकट पूर्ण सूट देणे ही एक प्रकारे सरकारच्या दीर्घकालीन धोरणांचा अभाव दर्शवते. हे सगळं सांगण्याचा अर्थ असा नाही की सरकारने करदात्यांवरील बोजा हलका व्हावा यासाठी उपाययोजना करू नये; असे उपाय योजलेच पाहिजेत, पण त्यात करदात्यांची संख्या वाढावी – किमानपक्षी खूप कमी तरी होणार नाही – याचा देखील विचार हवा. कारण लोकसंख्येच्या तुलनेत करदात्यांची संख्या जेवढी कमी, तेवढी त्यांच्या मनात अन्यायाची भावना मोठी, आणि त्यामुळे तेदेखील नेहेमीच ‘कर कसा बुडवता येईल’ याच प्रयत्नात राहणार.थोडेंसे कल्पक उपाय वापरले तर करदात्यांची संख्या कमी न होऊ देता सूट देणं शक्य होऊ शकतं. उदाहारणार्थ, कुठल्याही सेवा किंवा वस्तूच्या खरेदीवर जीएसटी हा प्रत्येक ग्राहक भरत असतो. जर त्याची

प्राप्तिकराशी सांगड घातली तर जास्त जीएसटी भरणाऱ्यांना आयकरात सवलत देणं शक्य आहे. ज्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही पद्धतीनं कर भरणाऱ्यांवरील बोजा हलका होईल आणि दरवर्षी विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या वाढेल. तसेच, स्टॅंडर्ड डिडक्शन सर्वांसाठी एकच एक रू ७५,००० ठेवण्याऐवजी उत्पन्नाच्या २५% किंवा ३०% अशा प्रमाणात ठेवले तर त्यातूनही सगळ्यांचा कराचा बोजा कमी होऊ शकतो परंतु, पूर्ण करमाफी होणार नाही. किंवा पेट्रोल, डिझेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी केल्यास सगळ्याच १४० कोटी जनतेचा फायदा होईल, तशीच महागाई देखील कमी होईल. समाजशास्त्राच्या दृष्टीनं देशातील जास्तीत जास्त जनतेनं कर भरणं, त्यामुळं प्रशासनात रस घेणं आणि सर्व खर्चाचा राज्यकर्त्यांना जाब विचारणं, त्यांच्यावर चाप ठेवणं असा एक अप्रत्यक्ष सामाजिक करार प्रत्येक देशातील जनता आणि प्रशासन यांच्यात असतो. ज्या देशात ही घडी व्यवस्थित असते तिथल्या प्रशासनांमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता अधिक असते आणि त्यामुळे अशा देशांची वेगानं प्रगती होण्याची शक्यता जास्त असते.एक गोष्ट नक्कीच अधोरेखित करायला हवी की सरकारने प्राप्तिकरदात्यांना दिलेल्या या एक लाख कोटींच्या भेटीमुळे सरकारच्या ताळेबंदावर फार काही विपरीत परिणाम होणार नाही. त्या दृष्टीने ही भेट तशी ‘परवडणारी’ आहे. सरकारचं जीएसटीखालील करसंकलन जोरदार वाढतं आहे. पायाभूत सुविधांमधील सरकारी गुंतवणूक चालूच आहे. शिवाय देशाची वित्तीय तूटदेखील कमी होताना दिसते आहे. तसेच येत्या काळात सरकारला घ्यावी लागणारी कर्जदेखील कमी कमी होताना दिसणार आहेत. ह्या आर्थिक स्थैर्यामुळे येत्या काळात सरकार अधिक जोमानं मोठ्या बदलांसाठी जनमानस अनुकूल करून घेण्यासाठी प्रयत्न करील आणि महत्त्वाच्या धोरणात्मक सुधारणा मार्गी लावेल, अशी आशा नक्कीच ठेवता येईल.

पहिली अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद जवळा फकीर येथे मोठ्या हर्ष उल्लासात संपन्न

धारूर । प्रतिनिधी

धारूर तालुक्यातील जवळा फकीर येथे दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या धम्म परिषदेस मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित असल्याचे पहावयास मिळाले. धारूर तालुक्यातील फकीर जवळा येथे संपन्न झालेल्या पहिल्या धम्म परिषदेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ भदंत उपगुप्त महाथेरो पूर्णा हे उपस्थित होते. पहिल्या सत्रामध्ये पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण त्रिशरण पंचशील ग्रहण करून करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण धम्म परिषदेचे मुख्य आयोजक भदंत पयातीस महा थेरो यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते. पहिल्या धम्म परिषदेचे आयोजन जवळा फकीर येथील मृगदयावान महाविहार बौद्ध धम्मसंस्कार शिक्षण संस्था जवळा फकीर तालुका धारूर जिल्हा बीड येथे करण्यात आले होते. या संस्थेच्या उभारणीसाठी परिसरातील गवळी नामक शेतकऱ्यांनी स्वतःची एक एकर जमीन ही दान म्हणून दिलेली आहे. त्याच जागेवर या अखिल भारतीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले



होते. या ठिकाणी प्रत्येक पौर्णिमेला कार्यक्रम घेण्यात येतो, या ठिकाणी धम्म हॉलची उभारणी देखील सध्या सुरू आहे. धम्म परिषदेचे प्रस्ताविक आयोजक भदंत पयातीस महाथेरो यांनी केले. तर भदंत उपगुप्त महाथेरो पूर्ण, भदंत इंदुवस महाथेरो,भदंत पयारत्न थेरो, भदंत भैय्या बोधि थेरो, भदंत पयानंद थेरो भिक्कु संघरत्न हे होते, तर उपस्थितीमध्ये प्रा. प्रदीप रोडे आले होते. तर धम्मदेशना कार्यक्रम भोजनदानाच्या नंतर संपन्न झाली. त्यापूर्वी उपस्थित भिक्कु संघाचे

स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी भदंत पयानंद यांनी धम्मदेशना देते प्रसंगी श्रीलंकेमधील भंते यांनी एका पादरीस स्वतःची किडनी दान करून दान परमिता ही कशा पद्धतीने असते हे सांगितले, ज्यामध्ये सदरील भंते यांना दान करायचे असताना एका पादरीस किडनीची आवश्यकता होती. तर भंतेंनी त्यांना किडनी दान दिली यावेळी पादरींचे बंधू हे डॉक्टर असल्या कारणाने त्यांना लागलीच कळाले की त्यांच्या भावाला पण त्यांनी किडनी दान दिली

आहे, तर भतेना डॉक्टर बंधुने चार लाख रुपयांची भेट देण्याचे ठरवले परंतु भंतेंनी जर चार लाख रुपये घेतले तर दानपरमिता पूर्ण होणार नाही म्हणून ती भेट नाकारली या पद्धतीनेच दानपरमितेचे महत्त्व भदंत पयानंद यांनी उपस्थित उपासक उपासिकांना सांगितले तसेच मृगदयावान महाविहारस परिसरातील नागरिकांनी धम्मदान देऊन विहारात आपले मोलाचे असे योगदान द्यावे असेही सांगितले. धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी माजी शिक्षक रोहीदास मोतिराम

गवळी अनिता रोहीदास गवळी,जानकीराम मोतिराम गवळी, लताबाई जानकीराम गवळी,पो.पा.लिबाजी चागुजी गवळी, पवित्राबाई लिंबाजी गवळी,नरहरी चागुजी गवळी, गंगाबाई नरहरी गवळी,साधु कांबळे,साखरबाई साधु कांबळे,माजी शिक्षक दिलीप पंढरी कांबळे धाराशिव आदींचे सहकार्य लाभले. न्यूज २३ मराठीचे संचालक गणेश शिंदे यांनी संपूर्ण धम्म संपूर्ण फेसबुक वरून लाईव्ह प्रसारित केली. प्रभाकर सोनबा गवळी व शांतिप्रिया प्रभाकर गवळी यांनी १ एकर जमीनदान दिली.तर अन्नदान दान – रुक्मिणी पंढरीनाथ हिरवे व पंढरीनाथ सखाराम हिरवे यांच्या कुटुंबीयांकडून पहिल्या अखिल भारतीय बौद्ध धम्मपरिषदेसाठी आलेल्या सर्व उपासक उपासिकांसाठी अन्नदान करण्यात आले व भिक्कु संघाला भोजनदान लताबाई भाऊराव गवळी यांनी दिले. आश्रुबा सौंदर्यात यांनी धम्म परिषदेमध्ये हिण्याच्या पाण्याच्या जार व्यवस्था त्यांनी केली. धम्म परिषदेसाठी लावण्यात आलेल्या सर्व होर्डिंग बॅनरचे दान डॉ.संजय नाकलागवकर दिले. बीडच्या स्नेहल रमेश खंडागळे यांनी गोदरेजचे कपाट दान दिले तसेच उपस्थित अनेकांनी धम्मप्रेमी बांधवांनी यावेळी रोख स्वरूपात धम्मदान दिले आहे .

छत्रपती शिवाजी महाराज याची जयंती जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या उपस्थित संपन्न

बीड (प्रतिनिधी): बलभीम नगर बुद्ध विहार, बलभीम नगर, शिवाजीनगर, पालवण रोड बीड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक व स्वप्निल भैय्या गलधर तसेच संदीप उबाळे यांची प्रमुख उपस्थितीत लाभली होती सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले व त्यानंतर जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहास सांगताना म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांनी १८ पगड जातीचे लोक एकत्र करून स्वराज्य निर्माण केले आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून जातीच्या पत्तीकडे जाऊन त्यांना मावळा म्हणून ओळखले जाते महाराज आपल्या प्रत्येक



मावळ्यावर खूप प्रेम करत असत ते प्रत्येक मावळ्याला आपल्या कुटुंबातील एक भाग समजत असत त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत असत छत्रपती शिवरायांनी मावळ्याच्या सहकार्याने अनेक गड किळे काबीज करून अनेक मुघल राजांचा पराभव केला आजच्या पिढीला महाराजा कडून खूप काही शिकण्यासारखं आहे आपण शिकले पाहिजे शौर्य आणि धैर्य,शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, गनिमी कावा,आई बहिणींचा आदर

केला पाहिजे, शीलाचे पालन केले पाहिजे, समता व न्याय अशा अनेक गोष्टी महाराजाकडून शिकल्या पाहिजे या गोष्टी महाराजांनी आपल्याला शिकवलेल्या आहेत त्या आजही आपण आचरणात आणल्या पाहिजेत, अशा या महान रयतेच्या राजाला जयंतीनिमित्त मानाचा मुजरा असे मत जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी व्यक्त केली त्यावेळी कार्यक्रमाचे आयोजन ड तेजस वडमारे अंजली वडमारे सिद्धार्थ वडमारे गौतम

खेमाडे अजय जाधव यांनी केले होते या कार्यक्रमास अंकुश जाधव,राहुल नवले, विराज साळवे,आशा धनवे,वर्षा खेमाडे,शिवकन्या खेमाडे, रमाबाई सोनवणे, मीना अंकु टे, मालन अंकुटे,उर्मिला वडमारे, क्रांती धनवे, प्रीती जाधव,राज जाधव,जयश्री वडमारे, विशाल वडमारे, आर्यन साळवे,नागेश साळवे, सिद्धार्थ साळवे व परिसरातील बुद्ध, शिव, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारचे बांधव उपस्थित होते.

प्रशासनाला कारंजा टॉवरची दैनावस्था दुर करावीच लागेल!

आता जनतेतही निर्माण झाली जागरूकता-एस.एम.युसूफ, रमेश गंगाधरे

बीड (प्रतिनिधी): कारंजा टॉवर साठी आता जनताही सरसावली असून मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेशराव गंगाधरे यांनी दिलेल्या निवेदानंतर कारंजा टॉवर जवळ सिमेंटचे चार बाकडे ठेवण्यात आले. हे पाहून कारंजा, अजीजपुरा आणि खंदक भागातील अनेक नागरिकांनी सुद्धा जागरूकता दाखवत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्याचे प्रसिद्धी माध्यमातून समोर आले आहे. यावरून ऐतिहासिक ठेवा असलेल्या कारंजा टॉवरला गतवर्षा पुन्हा प्राप्त होणार असे कारंजा टॉवर च्या प्रशांविषयी लक्ष वेधणारे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेशराव गंगाधरे यांनी म्हटले आहे. याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, १४ फेब्रुवारी २०२५ रोजी कारंजा टॉवर विषयी जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, तहसीलदार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिल्यानंतर याविषयी १५ ते १९ फेब्रुवारी २०२५ पर्यंत स्थानिक तसेच विभागीय वृत्तपत्रातून बातम्या प्रसिद्ध झाल्या. याचाच परिणाम म्हणून कारंजा टॉवर जवळ सिमेंटचे चार बाकडे ठेवण्यात आले आहे. हे पाहून कारंजा परिसरासह अजीजपुरा आणि खंदक येथील नागरिकांसाठी हुरूप वाढल्याने



त्यांनी एकत्रित येऊन कारंजा टॉवर विषयी जिल्हा प्रशासनासह बीड नगर परिषदेत निवेदन दिल्याचे प्रसिद्धी माध्यमातून समोर आले आहे. यामुळे कारंजा टॉवर विषयी आता सर्वसामान्य जनतेतही जागरूकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे कारंजा टॉवरचा लढा आता खऱ्या अर्थाने जनतेने हातात घेतला असल्याचे दिसून येत आहे. जनरेटा वाढल्याने आता बीड नगरपालिकेसह जिल्हा प्रशासनालाही विशेष लक्ष देऊन कारंजा टॉवरची दैनावस्था दूर करावीच लागेल. जोपर्यंत कारंजा टॉवरचे नूतनीकरण परिपूर्ण होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही व लढा सुरूच ठेवणार असे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेशराव गंगाधरे यांनी म्हटले आहे.

शारीरिक व्यंग घेऊन जन्माला आलेल्या पोरानी धड धाकड असणाऱ्यांना प्रेरणा देत मिळवले यश

केज (प्रतिनिधी): केज येथील मुंदडा ताई सेवाभावी संस्था संचलित जीवन शिक्षण निवासी अस्थिव्यंग विद्यालययातील विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवत-१०० मीटर धावणे प्रथम पठाण आयान आसिफ, २०० मीटर धावणे प्रथम पठाण आयान आसिफ,गोळा फेक प्रथम गौरव गालफाडे,व्हीलचेअर रस व १०० मीटर धावणे गौरव गालफाडे द्वितीय,सॉफ्टबॉल द्वितीय रोहन डोंगरे,व्हील चेअर रस परसु काळे द्वितीय,१०० मीटर धावणे-योगेश लोंढे तृतीय, व्हील चेअर रस-आरती काळे तृतीय असे क्रमांक



पटकावत विभागीय स्पर्धांसाठी पात्र ठरले. या त्यांच्या यशात त्यांचे क्रीडा शिक्षक व

सर्व कर्मचारी यांनी कठोर परिश्रम घेतले. संस्था सचिव श्री.हरून भाई इनामदार, सहसचिव श्री यासीन इनामदार, मार्गदर्शक श्री.हांडीबाग सर,श्री.गोविंद टोंबरे सर यांच्या मोलाच्या सहकार्य व प्रेरणेने शाळेचे मुख्याध्यापक श्री.विनायक टोंबरे सर यांच्या मार्गदर्शनेने हे शक्य झाले.त्यांच्या या यशाबद्दल संकुलाचे प्रशासकीय अधिकारी मुख्याध्यापक श्री.रमाकांत ढाकणे सर व सहाय्यक मुख्याध्यापक श्री.संदीप गुळवे सर यांच्या हस्ते सर्व गुणवंत खेळाडूंचे व कर्मचारी वृंदांचे सत्कार करून कौतुक करण्यात आले.



दि १९/२/२०२५ शिवजयंती निमित्त बाशींनाका बीड येथे अंगणवाडी सेविका अलका मॅडमन पवार मॅडम, व माजा पालक सौ कविता पवार, सौ मनिषा बंगुरे, खेसाळवे जाई, सौगायगी दुधाळ, यो पूजा गायकवाड, मौ शांताबाई गायकवाड, सौ राऊत लाई, सोनिकीला दुधाळ, सौ कोमल भराटे, सौशिला चौगुले, अक्सा रेहान खान यांनी सर्वांनी, आपल्या मुळांची वेगशुभार शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ) रंलीचे आयोजन करण्यात आले होते. सार्वानी कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला अंगणवाडी सेविका वमदतीन्सु तर्फे माला पालकांचे आभार मानण्यात आले.

शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ५० कोटींची मदत:मुख्यमंत्र्यांच्या हस्ते द्वितीय टप्प्याचे लोकार्पण

शिवसृष्टी पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे (वृत्तसंस्था)

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीच्या द्वितीय टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला अनुपस्थित होते.कार्यक्रमाला खासदार छत्रपती

उदयनराजे भोसले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री ड. आशिष शेलार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.फडणवीस म्हणाले की, शिवसृष्टी हे केवळ पर्यटन केंद्र नसून छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करण्याचे केंद्र आहे. शिवरायांचे लढवय्येपण, स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषेचा पुरस्कार, पर्यावरणप्रेम, युद्धकौशल्य आणि प्रशासकीय कौशल्य अशा विविध पैलूंचे दर्शन येथे घडणार आहे.त्यांनी देशविदेशातील अनेक प्रकल्पांशी तुलना करत शिवसृष्टीची वेगळी ओळख अधोरेखित केली. राष्ट्राभिमाना

आणि इतिहासप्रेमी पिढी घडवण्यात शिवसृष्टी महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातील प्रत्येक विद्यार्थ्याने शिवसृष्टीला भेट देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.प्रास्ताविक करताना जगदीश कदम यांनी शिवसृष्टीमध्ये साकारण्यात आलेल्या आणि नजीकच्या भविष्यात साकारल्या जाणाऱ्या गोष्टींची माहिती उपस्थितांना दिली. शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याच्या निर्मितीमध्ये सुमारे रुपये ८७ कोटी इतकी गुंतवणूक करण्यात आली असून स्वदेश, स्वधर्म व स्वभाषा ही शिवाजी महाराजांना जवळची असणारी महत्वाची ३ तत्वे यावर या टप्प्याच्या

निर्मितीमध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले.शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या गंगासागर तलावात रायगड, राजगड, प्रतापगड, सिंहगड या किल्ल्यांवरून आणलेले पाणी आज मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आले. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज येथून पाठविलेल्या पाण्याचा कलश, तुळापूर त्रिवेणी संगमावरील पाणी आणि नर्मदा नदीचे पाणी देखील यावेळी गंगासागरला अर्पण करण्यात आले. यापैकी रायगडावरील पाणी हे घोडेस्वारांनी आणले आहे ही विशेष बाब आहे.



राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज छत्रपती संभाजीनगर विभागाला राज्यस्तरीय विजयाचे वेध

जालन्यात नांदेडला महसूल विभागीय सर्वसाधारण विजेतेपद

नांदेड । प्रतिनिधी

नांदेड येथे २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत (छत्रपती संभाजी नगर विभागाच्यावतीने) राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिडा स्पर्धेच उद्घाटन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे राहणार आहेत. तर गृह, महसूल, ग्रामविकास, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री योगेश कदम यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच सर्व विभागीय आयुक्तासह, नांदेडचे यापूर्वीचे सर्व जिल्हाधिकारी, इतर जिल्हातील जिल्हाधिकारी व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धा छत्रपती संभाजीनगर विभागाच्यावतीने घेण्यात येत आहेत. जालन्याला नुकतेच विभागीय महसूली स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत नांदेडला महसूल विभागीय सर्वसाधारण

विजेतेपद प्राप्त झाले. आता विभागस्तरावर प्रत्येक खेळासाठी विभागाची एक चमू तयार होत आहे. त्यांचे कॅम्प लागले असून नांदेड येथे त्यांचा सराव सुरू आहे. जालन्यात परस्परविरुद्ध खेळणाऱ्या चमू आता एक चमू बनून विभागांची लढणार आहे थोडक्यात कोकण पुणे ,नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अमरावती ,नागपूर अशा सहा विभागामध्ये विविध क्रीडा स्पर्धांमध्ये लढत होणार आहे.या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे यापूर्वी राज्यस्तरीय स्पर्धा विभागस्तरावरच विभाग अर्थात विभाग मुख्यालयी झालेल्या आहे. नांदेड मधील क्रीडा क्षेत्राच्या पायाभूत विकासामुळे छत्रपती संभाजी नगर विभागीय क्रीडा स्पर्धा प्रथमच नांदेडमध्ये होत आहे .या आयोजनाचे नांदेडला बहुमान मिळाला आहे. यजमान छत्रपती संभाजीनगर विभाग असून आता छत्रपती संभाजीनगर विभागाला राज्यस्तरीय विजयाचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे लक्ष आहे. नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी सुरू असून सर्व महसूल अधिकारी कर्मचारी क्रिडा स्पर्धांच्या तयारीसाठी कामाला लागले आहेत. नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिंघजी स्टेडियम हे या क्रीडा स्पर्धांसाठी सज्ज झाले आहे. महसूल क्रीडा व सांस्कृतिक



स्पर्धेसाठी मुख्य अतिथी राज्यसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधान परिषद सदस्य तथा मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, राज्यसभा सदस्य डॉ. अजित गोपछडे, लोकसभा सदस्य प्रा. रविंद्र वसंतराव चव्हाण, हिंगोलीचे लोकसभा सदस्य

नागेश पाटील आशीकर, लातूरचे लोकसभा सदस्य डॉ. शिवाजीराव काळगे, विधान परिषद सदस्य विक्रम काळे, विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण, विधानसभा सदस्य बालाजी कल्याणकर, विधान सभा सदस्य आनंद तिडके, विधान सभा सदस्य प्रतापराव गोविंदराव पाटील विखलीकर, विधान

सभा सदस्य डॉ. तुषार गोविंदराव राठोड, विधान सभा सदस्य राजेश पवार, विधान सभा सदस्य भिमराव केराम, विधान सभा सदस्य जितेश अंतापूरकर, विधान सभा सदस्य बाबुराव कदम कोहळीकर, विधान सभा सदस्य श्रीजया चव्हाण, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची उपस्थिती राहणार आहे. २१ , २२ , २३ फेब्रुवारीला होणाऱ्या या स्पर्धा सर्व नागरिकांना बघता येणार आहे. २१ व २२ फेब्रुवारीला दररोज रात्री सांस्कृतिक स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या आहे. यामध्ये विविध कलाविष्कार बघायला मिळणार आहे.क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक स्पर्धा सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुल्या आहेत. या आयोजनाचा आनंद सर्वांना घेता येईल.जवळपास अडीच ते तीन हजार कर्मचारी यानिमित्ताने शहरात येणार आहे त्यांची विविध ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले दररोज या स्पर्धा संदर्भात आढावा घेत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटनाला व क्रीडा सुविधांना राज्यस्तरावर मानांकित करण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे. यानिमित्ताने नांदेडच्या क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांना मजबूत करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा आदर्श घेत!

बाजीराव चव्हाण युवा मंच कडून गरजू बेघर कुटुंबांना मोफत किराणा किटचे वाटप

जनतेच्या मदतीसाठी सदैव धावून येणारे आरोग्यदूत बाजीराव चव्हाण यांचा आदर्श उपक्रम

बीड । प्रतिनिधी

सदैव जनतेच्या मदतीसाठी झटणारे बीडचे आरोग्य सेवेतून हजारो कुटुंबांना मायेचा हात देणारे आरोग्य दूत बाजीराव चव्हाण हे कोरोना-लॉकडाऊन काळापासून अनेक प्रकारे समाजाच्या मदतीसाठी धावून जात आले आहेत. अनेक प्रकारची मदतयंत्रणा राबवण्यात बीडचे लाडके आरोग्य दूत बाजीराव दादा चव्हाण यांनी पुढाकार घेत सामान्य बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागासह बीड शहरातील देखील सर्वसामान्य गरजू कुटुंबांच्या मदतीला धावून जाण्याचे काम चव्हाण यांनी वेळेवेळी केले आहे. बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले बाजीराव चव्हाण हे कोरोना-लॉकडाऊन जाहीर झाले, तेव्हापासून अनेक प्रकारे समाजाच्या मदतीसाठी धावून जात आले आहेत. त्यांनी आपल्या माध्यमातून अनेक प्रकारची मदतयंत्रणा राबवण्यात बाजीराव चव्हाण यांनी पुढाकार घेत सामान्य जनतेला दिलासा दिला आहे. त्यामुळे त्यांना आरोग्य योद्धा म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रभर तयार झाली आहे. याच समाज हिताचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार अंगी घेऊन एक आदर्श उपक्रम राबवत बाजीराव चव्हाण यांनी रयतेचे राजे छत्रपती शिवाय यांच्या जयंतीनिमित्त आपल्या बाजीराव (दादा) चव्हाण युवा मंचचे अध्यक्ष रोहित धुरंधरे यांना कळवून बीड जिल्ह्यातील गरजू बेघर मजूर कुटुंबांना मोफत किराणा किटचे वाटप करण्याचे आयोजन केले होते. त्यानंतर लगेचच बाजीराव चव्हाण युवा मंचचे अध्यक्ष रोहित धुरंधरे, आणि धर्मवीर प्रतिष्ठान चे सहकारी विलास सातपुते यांनी पुढाकार घेत



बीड मधील गरजू कुटुंबांची भेट घेत या मोफत किटचे वाटप दिनांक १९ आणि २० फेब्रुवारी बीड मधील काही बेघर, गरजू, कुटुंब यांना घरपोच मोफत किटचे वाटप केले. अखंड हिंदुस्तानचे कुलदेवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव आणि जयंती देशभर साजरा होत असताना त्यांच्या विचारांचा आदर्श घेत बाजीराव दादा चव्हाण युवा मंचचे अध्यक्ष रोहित धुरंधरे, आणि विलास सातपुते यांनी बीडमधील काही बेघर, गरजू, मजूर, कुटुंबांना या मोफत किराणा किटचे वाटप करून एक आदर्श उपक्रम जगासमोर मांडला आहे. त्यामुळे त्यांचे सर्वच पातळीवर कौतुक होत आहे. असाच समाज उपयोगी उपक्रम राबवून अनेकांनी महापुरुषांची जयंती साजरी करावी असा संदेश या उपक्रमातून देण्याचे काम बाजीराव (दादा) चव्हाण युवा मंचने करून दाखवले आहे. त्यामुळे आरोग्य दूत बाजीराव चव्हाण व त्यांच्या टीमच्या कार्याचे महाराष्ट्रभर सर्वत्र कौतुक केले जात आहे. यावेळी उपस्थित शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे जिल्हाप्रमुख महादेव मातकर, ऋषिकेश कर्डे, एकनाथ लंगे, व बाजीराव चव्हाण युवा मंच तसेच धर्मवीर प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी (रजि.) यांच्या संयुक्त विद्यमाने

४ थे राज्यस्तरीय आंबेडकरी मराठी साहित्य संमेलन संपन्न

कल्याण । प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी (रजि.) यांच्या संयुक्त विद्यमाने ४ थे राज्यस्तरीय आंबेडकरी मराठी साहित्य संमेलन उद्घाटक डॉ. प्रदीप आगलावे (सदस्य सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने आणि प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन), प्रमुख पाहुणे प्रदीप ढवळ (उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ), संमेलनाध्यक्ष निरंजन पाटील (ज्येष्ठ साहित्यिक, संस्थापक अध्यक्ष प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी), स्वागताध्यक्ष डॉ. चंद्रशेखर भारती (सुप्रसिध्द साहित्यिक) आदी. मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृतिशेष डॉ. बालचंद्र खांडेकर साहित्य नगरी, बुध्दभूमी फाऊंडेशन, अशोक नगर वालधुनी, कल्याण , जि- ठाणे येथे नुकतेच संपन्न झाले.

राज्यस्तरीय आंबेडकरी मराठी साहित्य संमेलनात शनिवार व रविवार दोन सत्रात कवी कट्टा गाजला तिसरे सत्र प्रथम निर्मंत्रितांचे कविसंमेलनात, कवी संमेलन अध्यक्ष शाम भालेराव (जेष्ठ कवी) सह निर्मंत्रित कवी जीवन संघर्षकार फेम नवनाथ रणखांबे (कल्याण), प्रा. डॉ. भिमराव गोटे (नागपूर), योगिता रायपूर (चंद्रपूर), स्मिता कांबळे (वर्धा), वसंत हिरे (मुंबई), राजेंद्र खंडू पवार, शंकर रामटेके, राजू गडहिर, प्रा. प्रदीप कासुडे, उमेश गोटे, शाहीर जोंधळे (ठाणे), विभावरी मेश्राम, नटराज मोरे, किसन



वराडे, लिलाधर महाजन, सुभाष आढाव (मुंबई), प्रकाश जगताप, गौतम साळवी (ठाणे), गौतम मोरे, भट्ट जगदेव (भिंवंडी), सुदत्त गोटेकर, मुरलीधर दिवेकर, प्रवीण खोळंबे (मुरबाड), राजेश देवसूखकर (सिंधुदुर्ग) राहुल भालेराव भालोदकर, चंद्रभान घेगडमल, डॉ. विवेक बोडे, भावना नेमाडे, सुभाष सोनकांबळे रामटेके, राजू गडहिर, प्रा. प्रदीप कासुडे, उमेश गोटे, शाहीर जोंधळे (ठाणे), विभावरी मेश्राम, नटराज मोरे, किसन

स्वागताध्यक्ष अरूण म्हात्रे (जेष्ठ कवी), अध्यक्ष दत्ता जाधव यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले. स्वागताध्यक्ष डॉ. चंद्रशेखर भारती (सुप्रसिध्द साहित्यिक) यांनी नवनाथ रणखांबे यांच्या साहित्याची दखल घेऊन त्यांच्या कवी संमेलन उद्घाटक व स्वागताध्यक्ष अरूण म्हात्रे (जेष्ठ कवी) यांच्या हस्ते सन्मानपत्र , सन्मानचिन्ह आणि पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. कवी संमेलनात सहभाग शंकर रामटेके, उमेश गोटे, राजेंद्र खंडू पवार आणि

शाम भालेराव आणि निर्मंत्रित कवी प्रा. जगदीश घनघाव, मनिषा मेश्राम, देवभाऊ उबाळे, संघरत्न घनघाव, संजय गोडघाटे, रजनी संबोधी-ऊर्जा, प्रशांत ढोले, दिलीप थोरात, मनोज गावकवाड, प्रकाश बनसोड, संजय मोखडे, मिलिंद जाधव, अक्षय भोईर, आनंद वाघचौडे, गणेश अहिरे, संदिप कांबळे (भिंवंडी) , आदी निर्मंत्रित कवी होते. यावेळी सर्व कवींना सन्मानपत्र , सन्मानचिन्ह आणि ग्रंथ देऊन गौरविण्यात आले.

सिपेटच्या विविध अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात

छ.संभाजीनगर । प्रतिनिधी

केंद्रीय पेट्रोलसायन अभियांत्रिकी एवं प्रौद्योगिकी संस्थान (सिपेट), रसायन व पेट्रोलसायन विभाग, रसायन व खते मंत्रालय, भारत सरकारचीची एक राष्ट्रीय स्वायत्त संस्था आहे. महाराष्ट्रातील प्लास्टिक्स उद्योगांना तांत्रिक सहाय्यता पुरवणे, या उद्योगांसाठी लागणारे कच्चे पदार्थ मुन्यबळ विकसित करणे तसेच शंशोधन व विकासाकामात सहाय्यता करणे या उद्देशाने छत्रपती संभाजी नगर येथे सिपेट केंद्राची स्थापना २००६ मध्ये करण्यात आलेली आहे. सिपेट संस्था आयएसओ ९००१:२०१५ मानांकन प्राप्त असून या संस्थेमध्ये

एआयसीटीई मान्यताप्राप्त तसेच एमएसबीटीई समतुल्य प्लास्टिक्स इंजिनीयरिंगचे अभ्यासक्रम चालविले जातात. सिपेट मध्ये प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी ऑल इंडिया लेवलची सिपेट डमिशन टेस्ट (कॅट) घेण्यात येते व गुणवत्ते नुसार प्रवेश देण्यात येतो. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून, सिपेट च्या प्रवेश परीक्षेसाठीची नोंदणी [https://cipet25. online registrationform. org/CIPET/](https://cipet25.online-registrationform.org/CIPET/) या संकेत स्थळावर सुरू झालेली आहे. सदरील प्रवेश परीक्षा हि ८ जुन २०२५ रोजी घेण्याचे प्रयोजन

असून परीक्षेसाठीचे प्रवेश अर्ज २९.०५.२०२५ पर्यन्त सादर करता येतील. ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी दहावी, डीप्लोमा व बी.एस.सी (शेवटच्या वर्षाची) ची परीक्षा दिलेली आहे असे सर्व विद्यार्थी, निकाल लागण्याची वाट न बघता प्रवेश अर्ज भरू शकतात. तरी सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सिपेटचे प्रशिक्षण प्रमुख मिलिंदकुमार भरणे यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे. सिपेट छत्रपती संभाजी नगर येथे जागतिक दृज्याचे सुसज्ज असे कॅड / कॅम, टूल रूम, प्लास्टिक प्रोसेसिंग, प्लास्टिक टेस्टिंग विभाग असून ज्यातील

आधुनिक मशिनरीज द्वारे प्लास्टिक उद्योगांना तांत्रिक सहाय्यता दिली जाते तसेच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. सिपेटचे सर्व अभ्यासक्रम रोजगार व स्वयंरोजगाराच्या उद्देशाने तयार केलेले असून प्रॅक्टिकल आधारित संकल्पाने मुळे येथील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत.सिपेट छत्रपती संभाजीनगर येथे १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी (डीपीटी), डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी (डीपीएमटी) हे तीन वर्षांचे कोर्स चालविले जातात व बी.एस.सी. च्या विद्यार्थ्यांसाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन

प्लास्टिक प्रोसेसिंग टेस्टिंग (पीजीटी-पीपीटी) हा २ वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी इंजिनीरिंग मध्ये डिप्लोमा केला असेल अश्या विद्यार्थ्यांसाठी पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड डिझाइन (पीडी-पीएमडी) हा १८ महिन्यांचा कोर्स करता येतो. कोर्स पूर्ण केल्यानंतर होतकरू विद्यार्थ्यांना प्लास्टिक्स इंजिनीयरिंग मध्ये आपले उज्वल भविष्य घडवता येईल व त्यांना रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध होतील. अधिक माहितीसाठी ९३७३६८७९१५ ९३२५६८७९०२, ०२४०-२४७८३२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

हे पत्रक मालक, मुद्रक, प्रकाशक, संपादक अजय महादेव भांगे यांनी निर्मिती प्रिंटिंग प्रेस, टाकळी रोड , धोंडीपुरा , जोशी नर्सिंग होमच्या समोर बीड ता.जि. बीड ४३११२२ येथे छापून दैनिक वादळवार्ता कार्यालय, महात्मा फुले नगर केज, पाण्याच्या टाकीजवळ केज ता. केज जि. बीड ४३११२३ (महाराष्ट्र) येथे प्रकाशित केले.मो.न.९४२२६६००७७

This newspaper is printed by owner, printer,publisher,editor Ajay Mahadev Bhange at nirmiti printing press, takli road, dhondipura in front Joshi nursing Home,Beed,tq.Beed,Dist.Beed 431122, Maharashtra and published at Dainik Vadalvarta office Mahatma Phule Nagar, near water tank kaij tq.kaij dist.Beed 431123(Maharashtra) mo.no.9422660077